

SE/CS/2021-22/51

21st January, 2022

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400001
Company Scrip Code – 530871
Code No: 530871

To,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex, Bandra (W),
Mumbai-400051
Company Scrip Code –CHEMBOND
Code: CHEMBOND

Ref: ISIN: INE995D01025

Sub: Submission of Newspaper Advertisement –Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2021 published in newspapers on 21st January, 2022.

Dear Sir / Madam,


Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2021 published in newspapers, Business Standard and Mumbai Lakshdeep on 21st January, 2022.

Please take the above information on record.


Thanking You

Yours faithfully,

for **CHEMBOND CHEMICALS LIMITED**



Suchita Singh
Company Secretary & Compliance Officer



Encl: As above

Public Notice For E-Auction For Sale Of Immovable Properties
Sale of Immovable property mortgaged to IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL-HFL) Corporate Office at Plot No.98, Udyog Vihar, Phase-IV, Gurgaon-122015, (Haryana) and Branch Office at: IIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagale Estate, Thane - 400604, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter "Act"), whereas the Authorized Officer ("AO") of IIFL-HFL had taken the possession of the following property/ies pursuant to the notice issued U/S 13(2) of the Act in the following loan accounts/prospects nos. with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS & AS IS WHAT IS BASIS" for realization of IIFL-HFL's dues. The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: www.bankauctions.com.

Borrower(s) / Co-Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property/ Secured Asset	Date of Symbolic Possession	Reserve Price
1. Mr. Areef Asgar Patel 2. Mrs. Kaykashan Arif Patel (Prospect No. 759778 and 759779)	16-Jan-2021 Rs. 2,43,58,943/- (Rupees Two Crore forty Three Lakh Fifty Eight Thousand Nine Hundred and Forty Three Only)	All that part and parcel of the property bearing Flat No. 2901 on the 29th Floor, in the proposed buildings to be constructed and to be known as "Ruparel Iris", Senapati Bapatmargmahim, Mumbai, Maharashtra-400016 (Super Built up area:-1026 Sq.ft)	26-Mar-2021 Total Outstanding As On 18-Jan-2022 Rs. 1,38,27,817/- (Rupees One Crore Thirty Eight Lakh Twenty Seven Thousand Eight Hundred Seventy Seven Only) (Prospect No. 759778)	Rs. 3,34,00,000/- (Rupees Three Crore Thirty Four Lakh Only) Earnest Money Deposit (EMD) Rs. 33,40,000/- (Rupees Thirty Three Lakh Forty Thousand Only)
	23-Feb-2022 1100 hrs - 1400 hrs		26-Mar-2021 Total Outstanding As On 18-Jan-2022 Rs. 1,33,60,473/- (Rupees One Crore Thirty Three Lakh Sixty Thousand Four Hundred Seventy Three Only) (Prospect No. 759779)	Rs. 3,34,00,000/- (Rupees Three Crore Thirty Four Lakh Only) Earnest Money Deposit (EMD) Rs. 33,40,000/- (Rupees Thirty Three Lakh Forty Thousand Only)

Mode of Payment: All payment shall be made by demand draft in favour of "IIFL Home Finance Limited" payable at Gurugram or through RTGS/NEFT. The accounts details are as follows: a) Name of the account- IIFL Home Finance Ltd., b) Name of the Bank- Standard Chartered Bank Ltd., c) Account No.-53105066294, d) IFSC Code-SCBL036025 or through Payment Link: <https://iqlikpay.iiflfinance.com>.

Terms and Condition

- For participating in e-auction, intending bidders required to register their details with the Service Provider <https://www.bankauctions.com>, well in advance and has to create the login account, login ID and password. Intending bidders have to submit / send their "Tender FORM" along with the payment details towards EMD, copy of the KYC and PAN card at the above mentioned Branch Office.
- The bidders shall improve their offer in multiple of amount mentioned under the column "Bid Increase Amount". In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.
- The successful bidder should deposit 25% of the bid amount (after adjusting EMD) within 24 hours of the acceptance of bid price by the AO and the balance 75% of the bid amount within 15 days from the date of confirmation of sale by the secured creditor. All deposit and payment shall be in the prescribed mode of payment.
- The purchaser has to bear the cess, applicable stamp duty, fees, and any other statutory dues or other dues like municipal tax, electricity charges, land and all other incidental costs, charges including all taxes and rates outgoing relating to the property.
- Bidders are advised to go through the website <https://bankauctions.com> and <https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction> for detailed terms and conditions of auction sale & auction application form before submitting their Bids for taking part in the e-auction sale proceedings.
- For details, help procedure and online training on e-auction prospective bidders may contact the service provider E mail ID: support@bankauctions.com, Support Helpline Numbers: @7291981124/25/26 and any other related query Mr. Nitin Gosai @ 898083083, Email ID: nitin.gosai@iifl.com.
- Notice is hereby given to above said borrowers to collect the household articles, which were lying in the secured asset at the time of taking physical possession within 7 days, otherwise IIFL-HFL shall not be responsible for any loss of property under the circumstances.
- Further the notice is hereby given to the Borrowers, that in case they fail to collect the above said articles same shall be sold in accordance with Law.
- In case of default in payment at any stage by the successful bidder / auction purchaser within the above stipulated time, the sale will be cancelled and the amount already paid will be forfeited (including EMD) and the property will be again put to sale.
- AO reserves the rights to postpone/cancel or vary the terms and condition of tender/auction without assigning any reason thereof. In case of any dispute in tender/auction, the decision of AO of IIFL-HFL will be final.

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) OF THE SARFAESI ACT, 2002

The Borrower are hereby notified by the sum as mentioned above along with upto dated interest and ancillary expenses before the date of Tender/Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Place : Thane
Date : 21-Jan-2022
Sd/-Authorised Officer,
IIFL Home Finance Limited

Form No. INC-26
(Pursuant to Rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014)
Before the Central Government
Regional Director, Western Region, MUMBAI
In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of Sub-rule (5) of Rule-30 of the Companies (Incorporation) Rules, 2014
AND
In the matter of **SIPAL TECHNOLOGIES INDIA PRIVATE LIMITED** (formerly known as S-India Engineering Services Private Limited) (CIN: U28932MH2006PTC161739) having its Registered Office at Flat No. 12, Shashank Soc. 444, Manmala Tank Road, Mahim Mumbai City, Maharashtra-400016
..... Applicant Company / Petitioner
NOTICE is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting held on **Tuesday, 30th November, 2021** to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to the "State of Karnataka". Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the **MCA-21** portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his / her objections supported by an affidavit stating the nature of his / her interest and grounds of objection to the **Regional Director, Western Region, Ministry of Corporate Affairs, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002** within fourteen days (14) from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its Registered Office at the address mentioned below- **Flat No. 12, Shashank Soc. 444, Manmala Tank Road, Mahim Mumbai City, Maharashtra- 400016** for & on behalf of **SIPAL TECHNOLOGIES INDIA PRIVATE LIMITED** Sd/- **GIRISH DEWAN** (MANAGING DIRECTOR) DIN: 08763228
Date : 20.01.2022
Place : Mumbai

Chembond Chemicals Limited
CIN L24100MH1975PLC018235
Regd. Office: Chembond Centre, EL 71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710
Email Id: info@chembondindia.com, Website: www.chembondindia.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2021

Sr. No.	Particulars	Consolidated					
		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
		31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
1.	Total Income from Operations	9,404.20	8,721.20	8,125.14	26,246.44	20,539.83	28,977.67
2.	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary items)	392.69	600.12	1,132.10	1,777.22	2,268.46	2,852.92
3.	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary items)	392.69	600.12	1,132.10	1,777.22	2,268.46	2,852.92
4.	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary items)	235.88	469.36	870.23	1,187.32	1,617.57	2,040.89
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	239.93	473.00	856.63	1,199.46	1,576.77	2,056.95
6.	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41	672.41	672.41	672.41
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year)	-	-	-	-	-	28,646.73
8.	Earning Per Share (of Rs.5 each) (not annualised) Basic and Diluted EPS	1.76	3.48	6.28	8.80	6.28	15.13

NOTES:

- The above results for the quarter and nine months ended 31st December, 2021, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 19th January, 2022 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- Key Numbers of Standalone Financial results** (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
	31.12.2021	30.09.2021	31.12.2020	31.12.2021	31.12.2020	31.03.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations (Net)	1,353.73	1,548.38	1,546.58	4,340.41	3,900.88	5,394.89
Profit Before Tax	157.03	514.67	447.64	1,061.64	1,040.23	1,264.90
Profit After Tax	104.87	485.85	348.61	862.57	794.77	967.32

4. The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company's website at www.chembondindia.com.

For Chembond Chemicals Limited
Sd/-
Nirmal V. Shah
VC & Managing Director

Place : Mumbai
Date : 19th January, 2022

केनरा बैंक Canara Bank
SALE NOTICE
(Auction Sale Notice for Sale of Immovable Properties)

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 8 (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002
Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer NASHIK CITY / NASHIK SME BRANCH of the Canara Bank, Will Be Sold On "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS, AND " WHATEVER THERE IS" on 28/02/2022 for recovery.

NASHIK CITY BRANCH (DETAILS OF PROPERTY)

Sr. No.	Name of Borrower (S)	Name of Guarantor (S)	Outstanding Dues for Recovery of which properties is/are being sold	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD)	Known Encumbrance
1.	Mr. Chumbale Sampat Namdev And Mrs. Chumbale Vaishali Sampat	Mr. Balkrishna Dhondiram Rao	Rs. 1,61,28,760.38/- (Rupees One Crore Sixty One Lakh Twenty Eight Thousand Seven Hundred Sixty and Thirty Eight Paise) which is due along with interest and costs as on 18-01-2022	Rs. 1,34,46,000/- (Rupees One Crore Thirty Four Lakh Forty Six Thousand)	Rs. 13,44,600/- (Rupees Thirteen Lakh Forty Four Thousand Six Hundred) 25-02-2022 by 4.00 PM	Not Known to Bank
Details & Full Description of the immovable & movable Properties with know encumbrances, if any						
Namdev Niwas Bungalow, At Plot no. 48, S. no. 878/1/48, Near Vishaka Colony Garden, Indira Nagar Road, Nashik-422009, plot measuring 297.77 sq. mts. And bounded as North: Open Plot, South: Colony Road, East: Bungalow, West: Bungalow						
2.	M/S. Jitendra Electronic World Pro. Mr. Jeetendra Janardan Belgaonkar & Parag Janardan Belgaonkar	Nil	Rs. 1,58,62,755.38/- (Rupees One Crore Fifty Eight Lakh Sixty Two Thousand Seven Hundred Fifty Five) which is due along with interest and costs as on 18-01-2022	Rs. 2,23,50,000/- (Rupees Two Crores Twenty Three Lakh Fifty Thousand)	Rs. 22,35,000/- (Rupees Twenty Two Lakh Thirty Five Thousand) 25-02-2022 by 4.00 PM	Not Known to Bank
Details & Full Description of the immovable & movable Properties with know encumbrances, if any						
"Jitendra Electronic Agency" Commercial Shop on Ground+Two Floor at CTS no. 150, House no. 69, Opp. Old Municipal Corporation, Main Road, Nashik, Tal. & Dist. Nashik-422001 admeasuring Total built-up area 125.4 sq. mts. And bounded as North: CTS no. 149, South: CTS no. 151, East: Main Road, West: CTS no. 150 (Part)						
3.	M/S. The Orchid Pro. Mrs. Latika Ramchandra Ghane	Mrs. Ashwini C Khade	Rs. 3,42,16,613.13/- (Rupees Three Crores Forty Two Lakh Sixteen Thousand Six Hundred Thirteen and Thirteen Paise which is due along with interest and costs as on 18-01-2022	Rs. 5,27,65,000/- (Rupees Five Crores Twenty Seven Lakh Sixty Five Thousand)	Rs. 52,76,500/- (Rupees Fifty Two Lakh Seventy Six Thousand Five Hundred Only) 25-02-2022 by 4.00 PM	Not Known to Bank
Details & Full Description of the immovable & movable Properties with know encumbrances, if any						
Mangal Karyalaya & Lawns at Gat no. 368/1, Tavali Phata, next to Rau Hotel Peth Road, Makmalabad Shivar, Tal. & Dist. Nashik-422003 admeasuring 11052.50 sq. mts. and bounded as North: Gat no. 366, South: Part of Gat no. 368, West: G. no. 368, East: Road, & G. no. 368 along with incomplete construction thereon						
4.	Mr. Rushikesh Gautam Varma & Mrs. Gauri Rushikesh Varma	Mr. Deepak Kumar	Rs. 42,88,981.64/- (Rupees Forty Two Lakh Eighty Eight Thousand Nine Hundred Eighty One and Sixty Four Paise) which is due along with interest and costs as on 18-01-2022	Rs. 29,70,000/- (Rupees Twenty Nine Lakh Seventy Thousand)	Rs. 2,97,000/- (Rupees Two Lakh Ninety Seven Thousand) 25-02-2022 by 4.00 PM	Not Known to Bank
Details & Full Description of the immovable & movable Properties with know encumbrances, if any						
Flat No. 8, Shreeji Tower, Plot No.9 S.No.106/1/2/19, CTS No. 4219, Near Atul Dairy, Indira Nagar, Wadala Pathardi Road, Wadala Shivar, Nashik City 422009 admeasuring 92.93 sq. mts. and bounded as East : Side Margine, West : Staircase, South : Side Margin, North : Side Margin.						
5.	Mr. Shelar Suratiram Tukaram	Nil	Rs. 1,50,269.15/- (Rupees One Lakh Fifty Thousand Two Hundred Sixty Nine and Fifteen Paise) which is due along with interest and costs as on 18-01-2022	Rs. 13,70,000/- (Rupees Thirteen Lakh Seventy Thousand)	Rs. 1,37,000/- (Rupees One Lakh Thirty Seven Thousand) 25-02-2022 by 4.00 PM	Not Known to Bank
Details & Full Description of the immovable & movable Properties with know encumbrances, if any						
Flat no. 12-A, Gokul Villa Co-op Housing Society Ltd. Plot no. 38, S. no. 192/1/38, Hirawadi, Shakti Nagar, at Nashik City, Tal & Dist. Nashik-422007, admeasuring 54.35 sq. mts. And bounded as East: Side Margin, West: Flat no. 13, South: Flat no. 15, North: Side Margin						
6.	Mr. Suresh D Sawant	Mrs. Vandana Suresh Sawant Mr. Nanaji Kadu Chitte	Rs. 4,66,174.86/- (Rupees Four Lakh Sixty Six Thousand One Hundred Seventy Four and Eighty Six Paise) which is due along with interest and costs as on 18-01-2022	Rs. 9,50,000/- (Rupees Nine Lakh Fifty Thousand)	Rs. 95,000/- (Rupees Ninety Five Thousand) 25-02-2022 by 4.00 PM	Not Known to Bank
Details & Full Description of the immovable & movable Properties with know encumbrances, if any						
Plot no. 17 (South Side), S. no. 52/7, Makmalabad Road, Near Sanap Dairy, Uday Nagar, at Makmalabad, Tal. Nashik, Dist. Nashik-422003, Plot admeasuring 64.85 sq. mts. And bounded as East: Plot no. 18, South: By part of S. n. 52, West: Plot no. 16, North: Remaining part of plot no. 17						

NASHIK SME BRANCH (DETAILS OF PROPERTY)

Sr. No.	Name of Borrower (S)	Name of Guarantor (S)	Outstanding Dues for Recovery of which properties is/are being sold	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD)	Known Encumbrance
7.	M/S. Vihan Ceramics Pro.Veena Rajendra Chavan	Mr. Chavan Rajendra Bhanudas and Mrs. Veena Rajendra Chavan	Rs. 34,03,452/- (Rupees Thirty Four Lakh Three Thousand Four Hundred Fifty Two) which is due along with interest and costs as on 18-01-2022	Rs. 26,00,000/- (Rupees Twenty Six Lakh)	Rs. 2,60,000/- (Rupees Two Lakh Sixty Thousand) 25-02-2022 by 4.00 PM	Not Known to Bank
Details & Full Description of the immovable & movable Properties with know encumbrances, if any						
Flat no. 6, Shiv Palace Apartment, Plot no. 62, S. no. 909/2/62, Behind Toyota Showroom, Wasan Nagar, Pathardi, 422009 admeasuring 71.48 sq. mts. And bounded as East: Marginal Space, West: Flat no. 5, South: Flat no. 3, North: Marginal Space						

For detailed terms and conditions of the sale please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Branch Manager, NASHIK CITY / NASHIK SME Branch, Canara Bank, NASHIK CITY : Mobile 8108062762; 9911554528 NASHIK SME : Mobile 9421561831; 9911554528 during office hours on any working day. Portal of E-Auction: <https://indianbankseaction.com>

Date : 18/01/2022
Place : NASHIK CITY / NASHIK SME BRANCH
Seal of Bank
Authorised Officer
Canara Bank

nelco
unlock potential
NELCO LIMITED
CIN: L32200MH1940PLC003164
Regd. Office :- EL-6, Tlc Industrial Area, Midc, Electronic Zone, Mahape, Navi Mumbai - 400 710,
Tel: +91 22 67918728, 67399100 | Fax No.: +91 22 67918787 | Website: www.nelco.in | Email ID: services@nelco.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2021

Sr. No.	Particulars	3 Months ended	Preceding	Corresponding	9 Months ended	9 Months ended	"Previous
		31.12.2021	3 Months ended	3 Months ended	31.12.2021	31.12.2020	year ended
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	31.03.2021"
1	Total Income	7,350	6,146	5,884	19,158	16,330	22,896
2	Net Profit before Tax	725	454	400	1,792	958	1,588
3	Net Profit after Tax	526	340	382	1,305	788	1,236
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	530	341	389	1,246	798	1,264
5	Equity Share Capital	2,282	2,282	2,282	2,282	2,282	2,282
6	Other Equity	-	-	-	-	-	5,319
7	Earning Per Share (of Rs 10/- each) - (Basic and Diluted)	2.30	1.49	1.67	5.72	3.45	5.42

Notes :-

- The Company vide its letter dated September 1, 2017 informed the stock exchange about the approval of the Board of Directors to (i) transfer by way of slump sale on a going concern basis, for a lump sum consideration to its wholly owned subsidiary, Nelco Network Products Ltd (NNPL) of the following: (a) Integrated Security and Surveillance Solution ("ISSS") business and (b) Very Small Aperture Terminals ("VSAT") hardware business and allied services consisting of network management, project management, infrastructure services, turnkey solutions for satellite communication systems, and co-location services to customers other than TataNet Services Ltd (TNSL); and (ii) the amalgamation of TNSL with the Company, through a composite scheme of Arrangement and Amalgamation (Proposed Scheme). The Proposed Scheme has been approved by National Company Law Tribunal ("NCLT") on November 2, 2018. During the quarter ended June 2021 the Company has received approval from Department of Telecommunications (DoT) on June 9, 2021. The scheme is effective from appointment date i.e. April 1, 2017. Since, the above reorganisation is between the Company (holding company) and its two wholly owned subsidiaries, this has no implication on consolidated financial results of the Company along with its wholly owned subsidiaries.
- As a part of transition to Goods Services Tax (GST) in June 2017, the Company carried forward the Central/Service tax/Sales tax input credit balance of Rs 31 Lakhs as on December 31, 2021 for future set-off against GST payable. However, due to technical glitch on the GSTN portal, the Company could not file the Tran 1 Form within the prescribed period including the extended filing period. A writ petition filed by the Company in the Hon'ble High Court of Bombay for the carry forward of the input credit balances was dismissed vide its order dated March 20, 2020. Thereby the petition and the claim of the Company of Rs. 31 Lakhs was disallowed. The Company has filed Special Leave Petition in Hon'ble Supreme Court and which is admitted by Supreme Court. Similar writ petition filed by subsidiary which merged with the Company for claim of Rs. 85 Lakhs with Hon'ble High Court of Bombay is pending for hearing. In view of the multiple judgements by various High Courts in India on this matter which supports the Company's claim and based on the advice received from independent legal counsel, the Company expects to recover this input credit balance. In view of this, no provision has been made in the books of account against the recoverability of these balances.

3	Standalone Financial details	3 Months ended	Preceding	Corresponding	9 Months ended	9 Months ended	Previous
		31.12.2021	3 Months ended	3 Months ended	31.12.2021	31.12.2020	year ended
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	31.03.2021
Income from Continuing Operations		3,652	3,328	3,110	10,395	9,655	13,112
Profit before Tax- Continuing and Discontinued Operations		364	10	396	933	952	1,579
Profit after Tax- Continuing and Discontinued Operations		256	7	379	661	782	1,227
Total Comprehensive Income- Continuing and Discontinued Operations		259	-6	386	587	792	1,255

4. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine-months ended 31st December, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Unaudited Standalone Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2021 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.nelco.in).

For Nelco Limited
Sd/-
R.R.Bhingre
Chairman
Date : January 19, 2022
DIN : 00036557

JANA SMALL FINANCE BANK
(A scheduled commercial bank)

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No. 10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071.
Regional Branch Office: Modi Plaza, Office No.704/705, Mukund Nagar, Pune Satara Road, Pune-411037.

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF SARFAESI ACT, 2002.

Whereas you the below mentioned Borrower's, Co-Borrowers, Guarantors and Mortgagees have availed loans from Jana Small Finance Bank Limited, by mortgaging your immovable properties. Consequent to default committed by you, your loan account has been classified as **Non-performing Asset**, whereas Jana Small Finance Bank Limited being a secured creditor under the Act, and in exercise of the powers conferred under section 13(2) of the said Act read with rule 2 of Security Interest (Enforcement) Rules 2002, issued **Demand Notice** calling upon the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantors/ Mortgagees as mentioned in column No.2 to repay the amount mentioned in the notices with future interest thereon within **60 days** from the date of notice, but the notices could not be served on some of them for various reasons.

Sr. No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagee	Loan Account No. & Loan Amount	Details of the Security to be enforced	Date of NPA & Demand Notice date	Amount Due in Rs. / as on
1.	1) Mr. Rajendra Mansing Patil 2) Mrs. Vandana Rajendra Patil	Loan Account No. 45639630000220 Loan Amount Rs.3,14,063/-	All that piece and parcel of the property bearing Grampanchayat House No.86, admeasuring 750 square feet i.e. 69.70 square meter situated at Village Javkhede Khu., Taluka Erandol, District Jalgaon and within the local limit of Javkhede Khud. Grampanchayat and is bounded as under - On or towards East: By road, West: By property of Khushal Vishnu Patil, North: By road, South: By property of Ramkrushna Mansing Patil.	Date of NPA: 29/10/2021 Demand Notice Date: 27/12/2021	Rs.3,24,743.54 (Rupees Three Lakhs Twenty Four Thousand Seven Hundred Forty Three and Fifty Four Paise Only) as on 07/12/2021

Notice is therefore given to the Borrower/ Co-Borrower/ Guarantor & Mortgagee as mentioned in Column No.2, calling upon them to make payment of the aggregate amount as shown in column No.6, against all the respective Borrower/ Co-Borrower within **60 days** of Publication of this notice as the said amount is found payable in relation to the respective loan account as on the date shown in Column No.6. It is made clear that if the aggregate amount together with future interest and other amounts which may become payable till the date of payment, is not paid, **Jana Small Finance Bank Limited** shall be constrained to take appropriate action for enforcement of security interest upon properties as described in Column No.4.

Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to **Jana Small Finance Bank Limited** against the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantors/ Mortgagees of the said financials under the law, you are further requested to note that as per section 13(13) of the said act, you are restrained/prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of the secured asset without prior consent of Secured Creditor.

Date: 20.01.2022, Place: Jalgaon
Sd/- Authorised Officer, For Jana Small Finance Bank Limited

